NIRAV COMMERCIALS LIMITED

Corporate Office: B-1, Tulsi Vihar, Dr. A.B.Road, Worli Naka, Mumbai-400018, India Tel.: (91-22) 40457100 Fax: (91-22) 24936888 Email: niray@associatedgroup.com

CIN: L51900MH1985PLC036668

November 13, 2023

BSE Ltd.
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Company Code No. 512425

Dear Sir,

Ref.: Regulation 33 & all other applicable Regulation of SEBI (LODR) Regulation, 2015

Sub.: Publication of Unaudited Financial Results for the 2nd quarter ended on 30th September, 2023

We hereby inform that the Unaudited Financial Results for the 2nd quarter ended on 30th September, 2023 has been published in the English daily newspaper "The Free Press Journal" & Marathi daily newspaper "Navshakti" both dated 11.11.2023 of which copies attached herewith for your record.

Yours faithfully, For Niray Commercials Ltd.

AMEY

ASHOK

ASHOK

BORKAR

Total and the second an

Amey Borkar Company Secretary & Compliance Officer

Encl.: A/A

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

9820113194

Watch on YouTube: 🕉 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM GIRDHARI LAL DAVE TO GIRDHAR CHUNNILAL DAVE AS PER ADHAR CARD. CL- 024 I HAVE CHANGED MY NAME FROM FIROZ MUKHTAR DESAI TO FIROZ

MUKTAR DESAI AS PER AADHAR CARD NO.575967300436. CL- 056 I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME SUSHILA NAVERKAR TO NEW NAME AASHALATA SADASHIV NAME AASHALATA SADASHIV MANGARULE AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHEKH SHAKILA AHAMADHUSAN, SHAKILA AHMED SHAIKH TO SHAKILA AHMED HUSAIN SHAIKH AS PER AADHAR CARD. CL- 201

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM CHARLES SHAVROON MASCARENHAS TO MY NEW NAME CHARLES SHAVROCK MASCARAN AS PER MAHARASHTRA GAZETTE CL- 380

(M-23183606)

जाते).

कपया नोंट घ्या

व्हर्सटाइल लॉ पार्टनर्स

मोबाईल क्रमांक ९८२००८३१९८

दिनांक १० नोव्हेंबर २०२३ या दिवशी

अधिवक्ता (सौ.) विद्या विजय अडसुळे

२३०४ सी फ्लामा, दोस्ती फ्लेमिंगो टीजे रोड,

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM PHILIP BARTOL DSOUZA TO MY NEW NAME PHILIP BHARTOL DSOUZA AS PER MAHARASHTRA GAZETTE (M-23197763). CL- 380 A

CHANGE OF NAME

CHELSEA CHARLES MASCARENHAS TO MY NEW NAME CHELSEA CHARLES MASCARAN AS PER MAHARASHTRA GAZETTE NO.(M-22206211) CL-380 B I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SAIRINA CHARLES MASCARENHAS TO MY NEW NAME SAIRINA CHARLES MASCARAN AS PER MAHARASHTRA GAZETTE NO.(M-22205663). CL-380 (

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM MARKUS SELESTIN MARTIN TO MY NAME MARCUS SELESTIN MARTIN AS PER MAHARASHTRA GAZETTE NO.(M-23172001). CL- 380 D I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SANTAN SHAVROON TO MY NEW NAME SANTAN SHAVROCK MASCARAN AS MAHARASHTRA GAZETTE (M- 23183705).

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SHAILA MARKUS MARTIN TO MY NEW NAME SHAILA MARCUS MARTIN AS PER MAHARASHTRA GAZETTE (M-23176254). CL- 380 F I HAVE CHANGED MY OLD NAME FROM SHOBHINA VICTOR DABRE TO MY NEW

NAME SHOBHA NICHOLAS PEN AS PER MAHARASHTRA GAZETTE (M- 23198372). I HAVE CHANGED MY NAME FROM

POOJA JITENDRABHAI PATEL TO POOJA JITENDRA PATEL AS PER DOCUMENTS. CL- 438 SHRADDHA ANANT KADAM IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 14232445A EX SIGMN LATE KADAM

ANANT GOVIND, RESIDENT AT WAGHMARE CHAWL, TULSHETPADA PIPELINE, GANESH MANDIR, BHANDUP (WEST) MUMBAL - 400 078 HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM 04 JAN 1969 TO 24 NOV 1968 VIDE AFFIDAVIT DATED 30/10/2023. CL-507 I HAVE CHANGED MY NAME FROM OLD NAME KAMARSANA TO NEW NAME "
QUAMAR SHAMA." AS PER AADHAR
CARD NO. 6933 5857 5823
(APPROVED BY GOVT. OF INDIA)

11 / 11 / 2023. CL- 524 I HAVE CHANGED MY NAME FROM MOUSUMI DRUPAD SANGHVI TO MOUSUMI ROHIT MALIYA AS PER DOCUMENTS. CL- 601 HAVE CHANGED MY NAME FROM

SIKANDAR ALI TO SIKANDAR ALI KHAN AS PER DOCUMENTS. SHRADDHA PANKAJ ZAVERI D/O. IS NOW CHANGED AS SHRADDHA ZAVERI, AND FROM NOW I SHALL BE KNOWN AS SHRADDHA ZAVERI AS PER AFFIDAVIT NO. 72AA 638276. CL- 833

HAVE CHANGED MY NAME FROM SHILA AJAY VED TO SHEELA AJAY VED AS PER DOCUMENTS. CL- 901 I HAVE CHANGED MY NAME FROM JUNAID QURESHI TO JUNED MOHD USMAN QURESHI AS PER MY DOCUMENTS. CL- 901 A I HAVE CHANGED MY NAME FROM VANITA VISHWANATH JAGTAP TO VIDYA SUDHIR SALUNKE AS PER DOCUMENTS. CL- 901 B CL- 901 B

सार्वजनिक सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की माझे ग्राहक झोन प्रॉपर्टीज प्रा. लि. केआरए:

एमएनएएपीए/एनएआर/२४९८/२०२३-२०२४ दिनांक ०६/११/२०२३

ज्यामध्ये त्यांच्या तीन मालकीच्या जिमनींचा समावेश असलेला लेआउट आणि

त्यातून निर्माण करणे (१) १७४१.८९ चौरस मीटरचा भाग (एकूण ४० चौरस मीटर

क्षेत्रफळ पैकी ६.९ चौरस मीटर) मीटर) जुने सर्वेक्षण क्रमांक २३६ नवीन सर्वेक्षण

क्रमांक ३०/३ मध्ये, (i) जुने सर्वेक्षण क्रमांक २२७ नवीन सर्वेक्षण क्रमांक २८/३

मध्ये २१७४.८६ चौरस मीटर मोजणारा भाग (एकूण ४७०० चौरस मीटर क्षेत्रफळ)

मीटर आणि (ii) जुने सर्वेक्षण क्रमांक २२८ , नवीन सर्वेक्षण क्रमांक २७/१२

मधील ७०.७४ चौरस मीटर (एकूण ३०० चौ. मीटर क्षेत्रफळापैकी) मोजणारा

भाग, हे सर्व मीरा हद्दीतील गाव नवघर, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे वसलेले

आहे. भाईंदर महानगरपालिका, ११९६.३९ चौरस मीटर ("सेड लॅंड अपरटेनंट")

मोजणाऱ्या जिमनीसह (एकत्रितपणे १५९७६.०६ चौरस मीटरचे बिल्ट-अप

क्षेत्रफळ आणि सांगितलेल्या लॅंड ॲपर्टनंटला ''सांगित मालमत्ता'' म्हणून संबोधले

करार, मागणी, वारसा, वाटा, विक्री, गहाण, हस्तांतरण, भाडेपट्टा, उप-लीज,

हस्तांतरण, भाडेकरू, पोटभाडेकरू, धारणाधिकार याद्वारे कोणताही हक्क, शीर्षक,

इस्टेट किंवा हितसंबंध असलेली कोणतीही व्यक्ती/ज्याचा दावा आहे. चार्ज, ट्रस्ट,

देखभाल, आराम, भेट, परवाना, निधन, मृत्युपत्र, विभाजन, खटला, डिक्री,

संलग्नक, मनाई आदेश, संपादन, मागणी, विकास हक्क, लिस-पेंडन्स, एक्सचेंज,

ताबा किंवा बोजा किंवा अन्यथा कसेही आणि काहीही असो. किंवा त्या मालमत्तेवर

किंवा येथे वर्णन केलेल्या कोणत्याही भागावर याद्वारे अधिवक्ता (सौ.) विद्या विजय

अडसळे. व्हर्सटाइल लॉ पार्टनर्स. २३०४ सी फ्लामा. दोस्ती फ्लेमिंगो टीजे रोड.

शिवेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०१५ यांच्या कार्यालयात खाली स्वाक्षरी केलेल्यांना

संपूर्ण कागदोपत्री पुराव्यासह लिखित स्वरुपात सूचना देणे आवश्यक आहे.,

मोबाईल क्रमांक ९८२००८३१९८, येथे ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४

(चौदा) दिवसांच्या आत कळवणे अनिवार्य आहे, जर असे न झाल्यास कोणतेही

अधिकार किंवा दावा माफ केला गेला आहे असे मानले जाईल आणि / किंवा

सोडले जाईल आणि आमच्या आशिलासाठी अंमलबजावणी करण्यायोग्य आणि

बंधनकारक नाही आणि आमचे अशील प्रस्तावित व्यवहार पूर्ण करतील, ज्याची

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM

जाहीर सुचना महाराष्ट्र स्लम ॲक्ट १९७१ च्या कलम ४ (१) अंतर्गत सीटीएस क्र. १७३०, १७३१, १७३१/१ ते १३ विषयी व्हिलेज - दिहसर, ता. बोरिवली स्थित ओम साईनाथ एसआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (प्रस्तावित) झोपडपट्टी म्हणून जाहीर करण्यासंबंधीची प्रक्रिया कार्यालयात सरू आहे. इच्छक पक्षकाराने किंवा इच्छक पक्षकार असल्याचे दावा करणारे या कार्यालयात आठ दिवसांत आक्षेप घेऊ गकतात नियमानमार पढील कारवार्ड केली जार्डल

विषय : सीटीएस क्र. १७३०, १७३१, १७३१ / १ ते १३ बाबतीत व्हिलेज – दहिसर, ता. बोरिवली

ओम साईनाथ एसआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (प्रस्तावित) झोपडपट्टी म्हणून

जाहीर करण्याची प्रक्रिया

रायमाता. नियमानुसार बुढाल यमस्याइ यम्ला याइला.											
	भागाचे परिशिष्ट										
अ.	सी.टी.एस.	क्षेत्र चौरस	जमिन मालकाचे	एरिया आणि	सिमांचे वर्णन						
क्र.	क्र.	मीटरर्स	नाव	गावाचे स्थानिक							
				नाव							
१	१७३०	३३८७.१०	कृषी	ओम साईनाथ	पूर्व- लागू सी.टी.एस.						
2	१७३१	१६४७.५०	मे. लक्षरिया	एसआरए को-	१७३२/१,						
3	१७३१/१ ते १३	४२५.१०	हौसिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. संचालक – अस्लम लक्षरिया	ऑप. हौ. सोसायटी (प्रस्तावित) कंपनी ऑप. गाव-दहिसर ता. बोरिवली	पश्चिम- लागू रस्ता (स्वामी विवेकानंद मार्ग) दक्षिण- लागू सी.टी.एस. १७३२, १७३२/५, १७३२/७,९७३२/८ उत्तर -लागू सी.टी.एस. १७२७						

प्रशांत सूर्यवंशी सक्षम प्राधिकरण –७ दिनांक: ११/११/२०२३ पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ मध्ये

३रा मजला. टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा, मुंबई-४०० ००५ मूळ अर्ज क्र. २४७ सन २०२३

समन्स विरुद

मे. भैरव टेक्सटाईल्स आणि अन्य. ...प्रतिवादी न्याअर्थी, ओ.ए. क्र. २४७ सन २०२३ सन्माननिय पीठासीन अधिकारी/प्रबंधकासमोर **०६.०४.२०२३** रोजी सुचीबद्ध केला होता.

. **याअर्थी,** नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. १,१९,५९,३७३.२३पै./–** च्या कर्जाच्या वसुलीसार्ठ ुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

पाअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी या सन्माननिय न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

प्र^नटच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३०(तीस) दिवसांत कारणे

मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार

करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतर

करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर हितमंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे तुम्हाला २०/१२/२०२३ रोजी स. ११.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना साद करण्याचे व प्रबंधक डीआरटी ॥ यांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसर केल्यास

तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने हचा दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी दिले सही/

प्रतिवाटींचे नाव आणि प्रना

डीआरटी-॥, मुंबई

मे. भैरव टेक्सटाईल्स, प्रोप्रा. श्री. अजयकुमार रामचंद्र बिहाणी,

१२४३, म्हात्रे कंपाऊंड, १ला मजला, शकर डाइंग जवळ, नारपोली, भिवंडी, जि. ठाणे-४२१३०२. श्री. अजयकमार रामचंद्र बिहाणी.

राहतात येथे ए) फ्लॅट क्र. ६०५, ६वा मजला, के.टी. हाईट्स, कामतघर, भिवंडी-४२१३०२. बी) १२४३, म्हात्रे कंपाऊंड, १ला मजला, शकर डाइंग जवळ, नारपोली, भिवंडी, जि. ठाणे-४२१३०२.

न्यायालय खोली क्र. ०५

... वादी

गोरेगार्व येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालय बोरिवली विभाग दिंडोशी गोरेगाव वाणिज्यिक संक्षिप्त वाद क्र. २६१ सन २०२२ (दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश XXXVII अन्वये)

वाद सादर केला: २५.०२.२०२२ वाद: नोंदवला: २०.०६.२०२२ दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश XXXVII नियम २ अंतर्गत वादाला उत्तर

बँकिंग कंपनीज (ॲक्रिझिशन ॲंड ट्रान्स्फर ऑफ अंडरटेकींग्ज) ॲक्ट, १९७० अंतर्गत स्थापित एक नॅशनलाईज्ड बँक, ज्यांचे मुख्य कार्यालय आहे - बरोडा भवन, ७ वा मजला, आर.सी. दत्त रोड, वडादरा - ३९०००७ आणि ज्यांचे कॉर्पोरेट कार्यालय आहे - बरोडा कॉर्पोरेट सेंटर, प्लॉट क्र. सी-२६, ब्लॉक जी, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ आणि ज्यांचे इतरांपैकी एक शाखा कार्यालय आहे - बँक ऑफ बडोदा, बोरिवली (पश्चिम), शाखा, बिल्डिंग नं. ६, मंडपेश्वर रोड, प्रेमनगर, मुंबई-४०० ०५७. तर्फे त्यांचे घटीत मुखत्यार,

श्री. देवीप्रसाद शेट्टी, शिवम शेट्टी यांचा पुत्र

१. श्री. नॉर्मन इस्सोड्रे कोरीया, २७, रेव्हेलू हाऊस, होली क्रॉस रोड, पोईसर, कांदिवली

(पश्चिम), मंबई-४०० ०६७. २. सौ. जोसेफाईन नॉर्मन कोरीया, २७, रेव्हेलू हाऊस, होली क्रॉस रोड,

पोईसर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७. सूचना घ्यावी की, खालील अनुतोषांसाठी उपरोक्त वादींकडून २१.१२.२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. न्यायालय खोली क्र . ५ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधीश श्री. ए. व्ही. धुलधुले यांच्यासमोर हे नामदार न्यायालय प्रचलित केले जाईल.

की, वादाच्या तारखेपासून निकालापर्यंत व त्यानंतरचे ०८.९% दराने सदर रकमेवरील + प्रदान/वसुली पर्यंत विलंबासाठी दरसाल २% दराने व्याजासह एकत्रितपणे निशाणी ''एम'' म्हणून चिन्हांकित करून येथे जोडलेल्या दाव्याच्या तपशिलाप्रमाणे रु. ६,२८,७०२.२६/ - (रुपये सहा लाख अठ्ठावीस हजार सातशे दोन आणि पैसे सव्वीस मात्र) ची रक्कम वादींना अदा करण्याचे आदेश व हकुम प्रतिवादींना द्यावेत

ह्या नामदार न्यायालयाच्या निर्देशांनी सदर जंगम गहाण मिळकती विकण्याचे आदेश आणि हकुम

की, वादींना वादातील त्यांच्या दाव्याच्या प्रदानापोटी अशा विक्रीतून मिळालेली निव्वळ विक्री रक्कम सामावून घेण्याची अनुमती द्यावी; वारींची मंपूर्ण दावा रक्कम भागवण्याम अशी निव्वल विकी रक्कम अपूर्ण भरल्याम । वारींना उर्विए

रकमेच्या वसुलीसाठी प्रतिवादींविरुध्द वैयक्तीक हुकूमासाठी अर्ज करण्याची मोकळीक असावी. की, वादाची सनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, न्यायालय प्रापक किंवा अन्य कोणत्याही योग्य आणि सक्षम व्यक्तीची सदर जंगमगहाण मिळकतींचे प्रापक म्हणून नियुक्ती

एफ. की. वादाची सनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, प्रतिवादी, त्यांचे नोकर आणि एजंटस यांना ह्या नामदार न्यायालयाच्या एका आदेश आणि निषेधाज्ञेने निशाणी "एफ" मध्ये वर्णन केलेल्या सदर जंगम गहाण मिळकतींचे हस्तांतरण करण्यास निकली काढण्यास, हिस्से करण्यास किंवा अन्य संक्रमित करण्यास मज्जाव करावा; विनंती (ई) व (एफ) च्या बाबतीत अंतरिमकालीन अनतोष. वादाच्या खर्चासाठी :

अाय. खटल्याच्या स्वरूप आणि परिस्थिती नुसार अन्य कोणतेही अनुतोष ह्या नामदार न्यायालयाच्या शिक्क्याने माझ्या हस्ते दिले

दिनांक: २६ ऑक्टोबर, २०२३

दि. २६ ऑक्टोबर, २०२३

www.freepressjournal.in

नगर दिवाणी न्यायालय. दिंडोशी बृहन्मंबर्ड एस. के. सिंधी अँड पार्टनर्स एलएलपी, वादींसाठी वकील,

प्रबंधकांसाठी

शिवोरी (पश्चिम), मुंबई ४०० ०१५ १३४ ए, लेव्हल १३, १३ वा मजला, मित्तल कोर्ट, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२२ ई-मेल आयडी: advvidyaadsule.vip@gmail.com

The spirit of Mumbai **NIRAV COMMERCIALS LIMITED** (CIN: L51900MH1985PLC036668) Regd. Office : Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. is now 94 years old! Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com Website: www.associatedgroup-investors.com/ncl EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023. FREE PRESS JOURNAL

सीलर

				(\ III Ololes)
		Quarter	Quarter	Year
Sr.	Particulars Particulars	ended	ended	ended
No.	i articulars	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	6.56	4.83	10.51
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax, Exceptional and/or	0.66	0.54	0.87
	Extraordinary items)			
3	Net Profit/(Loss) from the period before Tax (after Exceptional	0.66	0.54	0.87
	and/or Extraordinary items)			
4	Net Profit/(Loss) from the period after Tax (after Exceptional	0.63	0.42	0.67
	and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive income for the period	0.63	0.27	0.62
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other			
	Comprehensive Income (after tax)]			
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revalution reserves as shown in the			
	Balance Sheet of Previous year)			24.73
8	Earning per share (before extraordinary items)(of ₹ 10/- each)			
	(not annualised):			
	a) Basic ₹	16.10	10.65	17.11
	b) Diluted ₹	16.10	10.65	17.11
9	Earning per share (after extraordinary items)(of ₹ 10/- each)			
	(not annualised):			
	a) Basic ₹	16.10	10.65	17.11
	b) Diluted ₹	16.10	10.65	17.11
Nc	ote:	1		

Place: Mumbai

Dated: 10th November, 2023

The above statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 10.11.2023 The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed

under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under. The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company.

Figures of previous period's / year's have been regrouped wherever necessary. Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products.

 $Provision \ for \ Gratuity \ \& \ Leave \ Salary \ has \ not \ been \ done \ as \ per \ acturial \ valuation.$ The above figures are in crores except EPS

For Nirav Commercials Ltd (CA. Raghav Daga) Director

सांगितलेला सदिनका क्र. १७०१ , १०५४ ची. फूट. कार्पेट क्षेत्रफळ किंवा त्यामोवती (म्हणजेच चुन्या फ्लॅट क्र. ३३ चे ६८१ ची. फूट चर्टई क्षेत्रफळ सध्याच्या चर्टई क्षेत्रावर अधिक ८२% म्हणजेच ५५८.४२ ची. फूट. अशा प्रकारे एकूण १२३९.४२ ची. फूट कार्पेट क्षेत्रफळ वजा कभी या पलॅट क्र. ५०२ मध्ये समायोजित केलेले कार्पेट क्षेत्रफळ, एक पोडिय कार पार्किंग स्पेस वापरण्याच्या अधिकारासह, माझ्या आशिलाला म्हणजेच श्री विजय टिकम सोमाया यांना, य सोसायटीच्या पष्टीकरणासह, विकासकाने म्हणजेच ब्लॅकप्लिथ रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ने दिले आहे, दिनांक व नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आणि दिनांक २७ जुलै २०२२ च्या सप्लिमेंटल डीडसह वाचलेल्या कायमस्वरूपी पर्यार्य निवास कराराद्वारे, तिसऱ्या एफ मधील सदनिका क्रमांक ३३ च्या बदल्यात, मालकीच्या आधारावर मोफत देवीदयाल रोड, मुतुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० (वापुढे संक्षिप्ततेसाठी ''उद्भृत जुने परिसर'' म्हणून संदर्भित) येथे असलेल्य ''शिवराम को–ऑपरेटिव्ह हार्डिंग सोसायटी लिमिटेड'' ची ''अप्सरा'' म्हणून ओळखली जाते. सदर फ्लॅट क्र. ५०२

ाराचना का आजोज्य है हाराना जाता हो। तिराज्य वा अच्या कुलू शिक्या वा त्या प्रसार का कार्या का स्वार कर कर के स १५३ चौ. फूट. कार्पेट क्षेत्रफळ किंवा त्याभोवती (जुन्या फ्लॅट क्र. ३३ चे समायोजित क्षेत्र म्हणके १८५.४२ चौ. फूट कार्पेट क्षेत्र + ३२७ चौ. फूट. अतिरिक्त चटई क्षेत्र खरेदी केलेले), एक झाकलेले पोडियम कार पार्किंग स्पेस वापरणाच्य अधिकारासह, अधिग्रहित केले आहे. माझ्या आशिलादारे, श्री विजय टिकम सोमाया, या सोसायटीच्या पष्टीकरणास जानकारावर, आनुसार कर वाहर, सन्दान जानकाराबुद्ध, जो नक्का इन्यार प्राप्त है। विकासकारुद्धन म्हणजेच ब्लॉक्सिय रिअलस्ट ग्रायवरेह लिगिटेडक्ड्स, अतिक्ति क्षेत्रप्ताठी दिनाक १६ हिस्स २०१ च च्या कायमस्वरूपी पर्यायी निवासासाठीच्या करारानुसार परिसर'' आणि ''म्हणलेले जुने परिसर'' यांना एकत्रितपणे ''तं परिसर 'असे संबोधते जाते). या जागेच्या संदर्भात उपलब्ध कागरपत्रांची साखळी आहे (१) भेट डीड दिनांक १४ मे २०१० रोजी श्रीमती भगवती टिकम सोमय्या आणि श्री विजय टिकम सोमय्या यांच्यात जुन्या जागेच्या संदर्भात, (॥) कायमस्वरूपी पर्यायी निवास व्यवस्था दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ रोजी दिनांक २७ जुलै २०२२ रोजीच्या पुरवणी डीडस्स वाचले गेले , त्या सोसायटीच्या पुष्टीकरणासह, ब्लॅकप्लिंथ रिअलटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री विजय टिकम सोमाय यांच्यात उक्त सदिनिका क्रमांक (१७०१७०६ अलग्रीनमेंट) एटर्नमेंटसाठी दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी अतिरिक्त क्षेत्रासाठी निवासाची व्यवस्था उक्त सोसायटीच्या पुष्टीकरणासह, व्लॅकप्लिथ रिअलटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि श्रं विजय टिकम मोमाया यांच्यातील फ्लॅट कमांक ५०२ च्या संदर्भात पार पाइण्यात आली. सर्व मळ कागटपत्रे / करारनाम करारनामा कोणतीही, दिनांक १४ मे २०१० रोजी दिलेल्या भेटवस्तू डीडच्या आधी अमलात आणलेली जुनी जाग

सार्वजनिक सूचना

गदारे जनतेला सचना देण्यात येत आहे की माझे अशील. म्हणजेच श्री विजय टिकम सोमाया हे १०५४. चौरस मीट

मजल्यावर (यापुढे ''उद्घेखित फ्लॅट क्रमांक १७०१'' असे संबोधले जाईल) सोबत एक पोडियम कार पार्किंग स्पेस आणि सदिनका क्रमांक . ५०२ वापरण्याच्या अधिकारासह, ५१३ चौ. फूट कापेंट एरिया किंवा ''द शिवराम को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिमिटेड'' च्या नवीन टॉवरमध्ये असलेल्या वन कल्हर्ड पोडियम कार पार्किंग स्पेस वापरण्याच्या

अधिकारासह, पाचव्या मजल्यावर (वापुढे ''उक्त सदिनका क्रमांक ५०२'' म्हणून संदर्भित) (नोंदणी क्रमांक १९६५ च बीओएम/एचएसजी/ ९९७ दिनांक २४/०६/१९६५) (वापुढे ''उक्त सोसायटी'' म्हणून संदर्भित) देवीदयाल रोड,

मुलुंड (पश्चिम), मुंबई बेथे स्थित ४०००८० (बापुढे) संक्षिप्तता ''उक्त फ्लॉट क्र. १७०१'' आणि ''उक्त फ्लॉट क्र. ५०२'' यांना एकत्रितपणे ''उक्त नवीन परिसर'' असे संबोधले जाते) एकत्रितपणे ५०/- चे ५ पूर्ण घरलेले सम्भाग

यामध्ये समाविष्ट केले आहेत. शेअर सर्टिफिकेट क्र. २९१ (यापुढे ''उक्त शेअर सर्टिफिकेट क्र. २९१' 'म्हणून सर्दिमित उक्त फ्लॉट क्र. १७०१ आणि ५ पूर्ण पेड-अप शेअर्स विरुद्ध रु. ५० /- शेअर सर्टिफिकेट क्र. ३९१ मध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक सोसायटीचे (यापुढे ''उक्त शेअर प्रमाणपत्र क्र. ३९१'' म्हणून संदर्भित) उक्त फ्लॉट क्र. ५०२ विरुद्ध.

दिनिका क्रमांक १७०१) असलेल्या निवासी जागेचे पूर्ण मालक आहेत. कार्पेट क्षेत्रफळ किंवा त्याच्या

दिनांक १४ मे २०१० रोजी दिलेल्या भेटवस्तू डीडच्या आधी अंमलात आणलेल्या जुन्या जागेच्या संदर्भात, त्याच्य नोंदींमध्ये डीड/कागदपत्रे, जर असतील तर. दिनांक १४ मे २०१० रोजी दिलेल्या भेटवस्त् डीडच्या आधी अंमलात आणलेली सर्व आणि/किंवा मूळ कागदपत्रे/करार/कागदपत्रे, जर कोणतीही व्यक्ती/बैंक/आर्थिक संस्था यांच्या ताब्यात असेल तर. जागा किंवा कोणताही हक्क. शीर्षक. व्याज. दावा/के किंवा उक्त जागेच्या विरोधात किंवा त्याच्य तान्त्रपति मार्गणी किंवा मार्गणी, ज्यामध्ये विक्री, देवाणवेवाण, भाडेपट्टे, उप-तीज, राजा यासद पर्सु इतकेच मर्वादित संदर्भात मार्गणी किंवा मार्गणी, ज्यामध्ये विक्री, देवाणवेवाण, भाडेपट्टे, उप-तीज, राजा यासद पर्सु इतकेच मर्वादित नाही. परवाना, मार्गाचा अधिकार, सहजता, भाडेकरू, वहिवाट, असाइनमेंट, गहाण, वारसा, पूर्ववर्ती-इन-टाइटल, मृत्युपत्र, उत्तराधिकार, भेट, धारणाधिकार, शुल्क, देखभाल, ट्रस्ट, मूळ शीर्षक कृत्यांचा ताबा किंवा भार कोणत्याही न्यायालयाचा किंवा कोणत्याही प्राधिकरणांचा समझोता, हुकूम किंवा आदेश, करार, करार, विकास हक्ष किंवा इतर कोणत्याही स्वरूपांचे काहीहीह असल्यास. येथे सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून दिवस १४ (चीदा) च्या आत नमूद केलेल्या माझ्या पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लिखित स्वरुपात मला माहिती देणे आवश्यक आहे, , जर असे झाले नाही तर असे कोणतेही दाने किंवा मागण्या या जागेच्या संदर्भात अस्तित्वात नसल्याचा विचार केला जाईल आणि नंत अशा व्यक्तीचे दांवे किंवा माणया जर असतील तर ते माफ आणि सोडून दिलेले मानले जातील. सर्व हेतू आणि उद्दिष्टांसाठी आणि उक्त जागेचे शीर्षक स्पष्ट, विक्रीयोग्य आणि भारमुक्त म्हणून गृहित धरले जाईल. ठिकाण : मुंबई, दिनांक : ११ नोव्हेंबर २०२३

हरवलेली आहे आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ती सापडत नाही. माझ्या आशिलाकडे सर्व आणि कोणत्यार्ह

सही /-विकास ठक हायकोर्टाचे वकील ४०१ /४०२ . साईनाथ हाऊस, बी पी एस क्रॉस रोड नं. १ शेरॉन शाळेजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०

जोडपत्र-IV

(नियम-८(१)) कब्जा सूचना स्थावर मिळकतीकरिता

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सेन्टल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात रु. ३४,३३,९७९/ – (रुपये चौतीस लाख तेहेतीस हजार नऊशे एकोणऐंशी मात्र) अशी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार **श्री. शैलेश बाळकृष्ण** खानविलकर, फ्लॅट क्र. ४०४, आय विंग, हरि पांडुरंग बिल्डिंग बी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., ब्लॉक क्र. काशी नगर, गोडदेव रोड, भाईंदर पूर्व, ठाणे-४०११०५ यांना बोलाविण्यासाठी दिनांक ३०.०८.२०२३ रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

येथील वरील नमुद कर्जदारांना रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणुन विशेषत: येथील वरील नमुद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ०७ नोव्हेंबर, २०२३ रोजी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतला आहे. विशेषत: येथील वरील नमुद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीसह व्यवहार करु नये आणि सदर मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा **रु. ३४,३३,९७९/- (रुपये चौतीस लाख तेहेतीस हजार नऊशे एकोणऐंशी मात्र)** आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता सेन्ट्रल बँक ऑफ

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळ मर्यादेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ४०४, आय विंग, हरि पांडुरंग बिल्डिंग बी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., ब्लॉक क्र. काशी नगर, गोडदेव रोड, भाईंदर पूर्व, ठाणे-४०११०५ (मिळकत क्र. जुना सर्व्हें क्र. ७८, नवीन सर्व्हें क्र. ७८, नवीन सर्व्हें क्र. ०४, हिस्सा क्र. १४, १७, मोजमापित क्षेत्र ३५.३१ चौ.मी.

दिनांक: ०७/११/२०२३ प्राधिकृत अधिकारी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ठिकाण : मिरा रोड



मुं<mark>बई मेट्रो नॉर्थ रिजन</mark> : ३रा मजला, बडोदा हाऊस, दीवाण शॉपिंग सेंटर मागे, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (प.), मुंबई ४०० १०२, भारत. ईमेल : recovery.mmnr@bankofbaroda.com वेब :www.bankofbaroda.com जोडपत्र IV-ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदीन्वये]

स्थावर मिळकती आणि जंगम मिळकतींच्या विक्रीकरीता विक्री सचना

इंडियाच्या प्रभाराच्या अधीन राहील.

सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतदी सहवाचता सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंच्या

व्याधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील नमूद खात्याच्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे' तत्वाने विकण्यात येणार आहेत. कर्जदार/हमीदार/तारणमत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लेलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रक्कम येथे खाली नमूद करण्यात आली आहे.

अ. संच क्र.	कर्जदार/हमीदार/गहाणदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीचे वर्णन सह ज्ञात भार काही असल्यास	एकूण थकबाकी	ई-लिलावाची तारीख ई-लिलावाची वेळ सुरू वेळ ते समाप्तीची वेळ	(१) राखीव किंमत आणि (२) मिळकतीची इअर रक्कम ३) बोली वाढविण्याची रक्कम	कब्जाची स्थिती (सांपार्शिक /प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ
ş	एम/एस ओम कंत्राटदार इएनजीजीएस प्रस्ताव : दुर्गादास शिवाजी पवार पत्ता: - पर्लट क्रमांक ००३, तळमजला, 'जी' विंग हंस अपार्टमेंट को ऑप लिमिटेड सेक्टर ६, एव्हरलाईन सिटी, गोखिवरे, वसई रोड पूर्व तालुका वैसई, जिल्हा-पालघर ४०१२०८ हमीभाव-श्री.दिलीप सखाराम चव्हाण पत्ता:-खोली क्रमांक ३ सतगुरीकृपा अपार्टमेंट, केशरिया पार्क, आंबावाडी, आचोळे रोड नालासोपारा पश्चिम जि.पालघर.४०१२०९	फ्लॅट क्र. ००३, तळमजला, जी विंग, हंस अपार्टमेंट को ऑप. ही.सोसा.लि., सेक्टर ६, एव्हरशाईन सिटी, गोखिबरे, वसई रोड पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०८. भार- बँकेला ज्ञात नाही.	रु. २०.५९ लाख ०१.०५.२०२१ रोजीस अधिक त्यावरील न लावलेले, न बजावलेले व्याज आणि इतर प्रभार, वजा वसूली.	तारीख:- १२-१२-२०२३ चेळ १४:००:०० १८:००:००	१.ह. २९,०००,००.००/– २. ह. २,९०,०००.००७– ३. ह.५०००.००/–	शारिरीक	२८-११-२०२३ १३:००:००
7	मेसर्स श्रीराम मॅटर्निटी अँड चाइल्डरन्स हॉस्पिटल प्रस्ताव : रामदास शिवाजी पनवार पत्ता: – फ्लंट क्रमांक ००२, तळमजला, 'जी' विंग हंस अपार्टमेंट को ऑप लिमिटेड सेक्टर ६, एव्हरशाईन सिटी, गोखिबरे, वसई रोड पूर्व तालुका वैसई, जिल्हा –पालप ४०१ २०८ जामीनदार : – दिलीप सखाराम चव्हाण पत्ता: –खोली क्रमांक ३ सतगुरुकृपा अपार्टमेंट, केशरिया पार्क, आंबावाडी, आचोळ रोड नालासोपारा पश्चिम जिल्हा. पालघर. ४०१२०९	फ्लॅट क्र. ००२, तळमजला, जी विंग, हंस अपार्टमेंट को ऑप. हौ. सोसा. लि., सेक्टर ६, एक्सजाईन सिटी, गोखिबरे, वसई गेड पूर्व, तालुका वसई, जिल्हा- पालाघर ४०२२०८. भार- बँकेला ज्ञात नाही.	रु. १९.९९ लाख २४.०६.२०१९ अधिक लागू न केलेले, सेवा नसलेली व्याज आणि इतर शुल्क त्यावर कमी पुनर्प्राप्ती	तारीख:- १२-१२-२०२३ बेळ १४:००:०० १८:००:००	१. र. २९,०००,००,००/- २. र. २,९०,०००,००/- ३. र.५०००,००/-	शारिरीक	२८-११-२०२३ १३:००:००

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी मोबाईल क्र. ७४७१७१५५४९३/९१६७७१२१७३ यावर संपर्क साधावा

दिनांक : १०.११.२०२३

स्ट्रेस्ड ॲसेटस रिकव्हरी ब्रांच, मुंबई (०५१६८):- ६वा मजला,

सही/

प्राधिकृत अधिकार्र

(बँक ऑफ बडोदा)

OSBI State Bank of India

'दी इंटरनॅशनल'', १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० दूरध्वनी: ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५ **ईमेल:** sbi.05168@sbi.co.in

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, स्टेट बँक ऑफ इंडिया, तारणी धनको यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी **प्रत्यक्ष कर्जात** घेतलेल्या तारणी धनकोंकडे

गहाण/भारग्रस्त असलेली खाली वर्णन केलेली स्थावर मिळकत मे. प्रमुख कार रायडर्स लि.(कर्जदार), श्री. विपिन बाळाभाई भावसार (हमीदार), सौ. दिपिका विपिन भावसार (हमीदार) यांच्याकडून तारणी धनकोंना येणे थकबाकी असलेल्या ३०.११.२०१८ रोजीसच्या रु. ११,५४,७०.०१६.९५ (रुग्ये अकरा करोड चोपन्न लाख सत्तर हजार सोळा आणि पंच्याणव पैसे मात्र) आणि त्यावरील पुढील व्याज खर्च आणि परिव्यय इ.च्या वसुलीसाठी २९.११.२०२२ रोजीस ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वावर विकली जाईल. **राखीव किंमत असेल रु. २,७०,००,०००/**– (रुपये दोन कोटी सत्तर लाख मात्र) आणि इसारा अनामत रक्कम असेल रु. २७,००,०००/-(रुपये सत्तावीस लाख मात्र).

बोलीदारांनी लिलाव तारखेपूर्वी मे. एमएसटीसी लि.ने अवलंब केलेल्या पध्दतीनुसार आवश्यक केवायसी दस्तावेज आणि नोंदणी शुल्क प्रदान करून https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp वर स्वत:ची नोंदणी करून घ्यावी जाहीर ई-लिलावाची तारीख आणिवेळ आहे २९.११.२०२३ रोजी स. ११.०० ते सं. ४.०० प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासहीत

मिळकत आयडी नं.	मिळकतीचे तपशील	राखीव किंमत (रु. मध्ये)	इसारा अनामत रक्कम (रु.)	बोली वाढीची रक्कम (रु.)	निरीक्षणाची तारीख आणि वेळ
एसबीआयएन२०००१२५२९८०९	श्री. विपिन बी. भावसार आणि सौ. दिपिका विपिन भावसार यांच्या नावामधील प्लॉट क्र. २१, स.क्र. ३१/१+२+३+४, सर पोतदार गृही, शाश्वत पार्क, भोसले मेंशन समोर, गाव नांगरगाव, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे ४१० ४०१, वंगला जिमन क्षेत्र ५८०० चौ.फूट चटई बांधकामित ४३२८ चौ. फूट वरील बंगला.	₹.	रुक्स (रु.) इ. २७,००,०००/- (रुपये सत्तावीस लाख मात्र)	. (.,	१६.११.२०२३ स.११.०० ते दु. १.००

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारणी धनकोंची वेबसाईट मध्ये दिलेली लिंक बघावी www.sbi.co.in, https://bank.sbi, https://sbi.co.in/web/sbi-in-the-news auction-notices/sarfaesi-and-others आणि https://www.mstcecommerce.com/a मो.क्र. ८८७९३३३२३४ व श्रीम. कस्तुरी मुर्थी, सीटी केस ऑफिसर मो.क्र. ९८२०५९४२३८ rce.com/auctionhome/vibapi/index.jsp https://ibapi.in किंवा येथे संपर्क साधा श्री. संतोष चव्हाण, प्राधिकृत अधिकारी

. 1		
Ŗ,	hi	
	¥	

ठिकाण: मुंबई

बँक वेबसाईट



ई-लिलाव वेबसाईट



मिळकत ठिकाण



मिलकतीचा फोटो



मिळकतीचा व्हिडिओ



प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

(रु. लाखात)

मिळकतीची युएसपी

AIMCO

एम्को पेस्टिसाईडस् लिमिटेड कॉपोरेट आयडेन्टिटी नंबर : एल२४२१०एमएच१९८७पीएलसी०४४३६२

नोंदणी कार्यालय : बी१/१, एमआयडीसी इंड. एरिया, लोटे परशराम, गाव आवाशी, तालका खेड, जिल्हा रत्नागिरी फोन : ९१-२२-६७६०४०००, ई-मेल : aimco@aimcopesticides.com, वेबसाईट : www.aimcopesticides.com ं २०२२ मेची मंगलेली निपारी आणि महा परिसाद्धीना अलिए आणि पद्धविन विनीस नि

३० लण्डवर,	, र०२३ राज	।। सपलला	।तानाहा जा	ाण लहा ना	हन्याकारता	आलत आ	।।ण एकात्रर	1 19 (119 19	प्कापाचा उ	1131
			आ	लेप्त					एक	त्रित
		संपलेली तिमाही		संपलेली :	सहा महिने	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		सं
	30.09.7073	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	39.03.7073	३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.३
										-

	1			311					Zanau				
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेली र	वहा महिने	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेली र	पहा महिने	संपलेले वर्ष
क्र.	सम्बद्धारम	३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	39.03.7073	३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	८,०५६.६६	४,६२९.८५	६,३८२.३१	१२,६८६.५१	१३,४६४.१२	२०,७२९.०८	८,०५७.८८	४,६२९.८५	६,३८२.३१	१२,६८७.७३	१३,४६४.१२	२०,७३०.९३
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	१७७.०२	-७८९.९३	२२९.४०	-६१२.९१	६०६.१०	- २६२.४८	१७२.४३	-७९५.५८	२२३.३८	-६२३.१५	५९५.५८	– २७९.७५
æ	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	१७७.०२	-७८९.९३	२२९.४०	-६१२.९१	६०६.१०	- २६२.४८	१७२.४३	-७९५.५८	२२३.३८	-६२३.१५	५९५.५८	– २७९.७५
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	१३४.९२	-५९३.६७	१७३.७८	-૪५૮.७५	४४९.१९	-२०१.२६	१३०.३३	-५९९.३२	१६७.७६	-४६८.९९	४३८.६७	-२१८.५३
ď	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१२१.२१	-490.22	१७८.८०	-४७६.०१	४५३.४३	-२१५.४५	११६.९८	-६०२.९४	१७५.५८	-४८५.९६	४४६.२८	-२२८.९५
દ્	समभाग भांडवल	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५
૭	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)						३,६३२.२५						३,६७०.१४
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)												
	१. मुलभूत : २. सौम्यिकृत	१.४१ १.४१	-६.२० -६.२०	१.८१ १.८१	-४.७९ -४.७९	४.६९ ४.६९	-२.१० -२.१०	१.३६ १.३६	-६.२५ -६.२५	૧.હપ ૧.હપ	-8.८९ -8.८९	४.५८ ४.५८	-२.२८ -२.२८
	7. an. 45a	7.07	4.10	7.07	8.55	0.45	1.70	7.44	4.17	7.07	0.01	6.70	1.16

लेखापरीक्षण समितीने ह्या निष्कर्षांचे पुनर्विलोकन केले आहे आणि ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने वरील निष्कर्षांना मंजुरी दिली

राखान्यस्थल सामाज का निक्तार पुराविशान करा काल आण र माञ्चल, रूपर राणा काराला पाया जा बकात स्वारा कालान पाया क् वरीत वित्तीव निक्का कंपनील (इंडियन अकार्जर्टिंग स्टेंडर्डम्) रूपर, सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम') च्या करान १३३ अतंगति विनिर्दिष्टीत इंडियन अकार्जर्टींग स्टेंडर्ड्स् (''इंड-एएस'') नुसार बनवले आहेत कंपनीने केवळ एकाच अहवातयोग्य विभागात कार्य केलं म्हणजेच – अँग्रोकेमिकल्स. म्हणून इंड एएस १०८ ''विभागवार अहवात'' अन्यये आवश्यक माहिती दिलेली नाही.

एम्को पेस्टिसाईडस् लिमिटेडसाठी सही/-एलिझाबेथ श्रीवास्तव व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००१८४८६५

दिनांकः ०९.११.२०२३ ठिकाणः मुंबई

AVI PRODUCTS INDIA LIMITED

(CIN NO.: L24200MH1989PLC050913)

Regd Office : 110, Manish Ind Estate No.4, Navghar Road, Vasai (East), Dist : Palghar – 401210 Email: aviphotochem@gmail.com, Website: www.aviphoto.in Tel: 8591106755. GST: 27AAACA3247Q1ZE,PAN:AAACA3247Q

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023							
			n Lakhs				
Sr. No.	Particular	Quarte	r Ended	Year Ended			
		30.09.23	30.09.22	31.03.23			
1.	Total Income from Operations	126.02	107.05	369.63			
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	18.08	6.74	27.45			
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	18.08	6.74	27.45			
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13.53	5.74	20.56			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.53	5.74	20.56			
6.	Equity Share Capital	330.67	258.46	258.46			
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet						
	of the previous year	362.76	27.63	196.25			
8.	Earnings Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic	0.41	0.22	0.80			
	2. Diluted:	0.41	0.22	0.80			

I.The above results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 08, 2023, The standalone financial results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2023 has Statutory Auditors.

The Statutory Auditors have carried out a "Limited Review" of the above financial results for the guarter/half ended 30th September, 2023.

Previous period/Year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.

The results of the company are available on the company's website www.aviphotochem in and on BSE website at www.bseindia.com The Company has Raised Rs. 2,23,89,130 by issuing 7,22,230 shares for Face Value of Rs. 10/4 and at a Premium of Rs. 21/-. Previous period/Year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.

For AVI Products India Limited

Dated: 08-November 2023

Mr. Avinash Vora Managing Directo (DIN: 02454059)

(Rs. in Lacs)

PARNAX LAB LIMITED

Registered Office: Gala No.114, Building No. 8, Jogani Industrial Complex, Chunabhatti, Mumbai - 400 022. Tel: 022-68252525, Fax: 24057708, Email: compliance@naxparlab.com, Website: www.naxparlab.com CIN: L36912MH1982PLC027925

Extract Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023

Particulars	Standalone			Consolidated			
	Current	Corresponding	Current	Current	Corresponding	Current	
	Quarter	Quarter	Half Year	Quarter	Quarter	Half Year	
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	
	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	
Total Income from Operations (net)	79.02	(9.32)	87.96	234.05	311.01	632.12	
Net Profit/(Loss) from ordinary activities After Tax	59.68	(4.17)	66.33	187.18	210.34	520.06	
Net Profit/(Loss) For The Period After Tax (After	59.68	(4.17)	66.33	186.92	209.91	519.15	
Extraordinary items and Minority interest)							
Equity Share Capital	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	
Reserves (Excluding revaluation Reserve as per	-	-	786.86	-	-	5066.85	
latest Balance sheet as on 31st March, 2023)							
Earning Per Share (Before Extraordinary items)	0.52	(0.04)	0.58	1.63	1.83	4.53	
(of Rs.10/- each) (Basic and Diluted)							
Earning Per Share (After Extraordinary items)	0.52	(0.04)	0.58	1.63	1.83	4.53	
(of Rs.10/- each) (Basic and Diluted)		(4.2.)					

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and half year ended on September 30, 2023, filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter and half year ended on Septembe 30, 2023, are avaiable on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.naxparlab.com).

GRAND FOUNDRY LIMITED

CIN: L99999MH1974PLC017655

Regd Office: 327. Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034. Ph. No. 022-23526316; E-mail Id:-cs@gfsteel.co.in; Website: www.gfsteel.co.in

Results for the Quarters Ended

30-Jun-23

0.00

-5.15

-5.15

-5.15

-5.15

1,217.20

-118.8

0.00

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the guarter ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board o

India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and

its extracts is available on the Stock Exchanges websites i.e. BSE Ltd. (www.bseindia.com), and National Stock

The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Boar

A Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015 has been carried out by the Auditors on the detailed unaudited financial results for the

Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and website of the Company i.e. www.gfsteel.co.in

31-Mar-23

10.29

-83.55

-83.55

-83.55

-83.55

1,217.20

-118.82

-0.07

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th Sept

30-Sep-23

naudited

1.65

-21.95

-21.95

-21.95

-21.95

1,217.20

-1,683.23

of Directors in their meeting held on Thursday, November 09, 2023.

quarter ended September 30, 2023 filed with the stock exchanges

-0.07

For Parnax Lab Limited **Prakash M Shah**

(Rs. in Lakhs except EPS

year ended

31-Mar-22

1.64

-21.02

-21.02

-21.02

-21.02

1,217.20

-118.82

-0.02

Year to date figures for

31-Mar-23

10.29

-110.61

-110.6

-110.61

-110.61

1,217.20

-118.8

-0.36

For Grand Foundry Limited

Chairman/Director and CFO

the year ended

Director & CEO

DIN: 00440980

Date: 09-11-2023

Total Income from operations (net)

Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or

extraordinary items) Net Profit / (Loss) for the period (before tax, (after) exceptional and

or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period (after tax, exceptional and / or

extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)

Value of Rs. 4 per share) Reserves (excluding Revaluation eserve) as shown in the Audited

Balance Sheet date

Date: 09-11-2023

(EPS)

for the period (after tax) and other nprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (Face

Basic and diluted earning per share

Place: Mumbai

POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned, Authorized Officer of CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED (CFMARC) (CIN:U67100GJ2015PTC083994), an asset reconstruction company duly registered under Section 3 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with relevant Rules of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules) issues the following notice

The Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (IHFL) (CIN:L65922DL2005PLC136029) in exercise of powers conferred under Section 13 (12) of SARFAESI Act read with Rule 3 of the Rules issued Demand Notice dated 19.08.2019 calling upon the Borrower(s) PEEJAY BUILDERS PVT. LTD., JITESH GHEVARCHAND JOGANI ALIAS JITESH GHEWARCHAND JOGANI PRADEEP GHEVARCHAND JOGANI ALIAS PRADEEP G JOGANI ALIAS PRADEEP GHEWARCHAND JOGANI. J K BUILDERS. GHEVARCHAND LALCHAND JOGANI ALIAS GHEVARCHAND LALACHAND JOGANI ALIAS GHEWARCHAND L. JOGANI AND BHURIBAI GHEVARCHAND JOGANI ALIAS BHURIBAI GHEWARCHAND JOGANI to repay the amount mentioned in the Notice being Rs.3,08,42,305/- (Rupees Three Crores Eight Lakhs Forty Two Thousand Three Hundred Five Only) under the Loan Account No. HLAPVSH00285740 as on 19.08.2019 alongwith interest thereon and other charges within 60 days from the date of receipt of the said Notice

IHFL has, under the provisions of SARFAESI Act, assigned the loan of the above mentioned Borrower(s) to CFMARC acting in its capacity as Trustee of CFMARC Trust-I IHFL, vide Assignment Agreement dated 30.06.2020 pursuant to which CFMARC has stepped in as a secured creditor with respect to the above Loan Account which has been renumbered as Loan Account No. HLAPVSH00285740 in books of CFMARC.

The Borrower(s) having failed to repay the amount as mentioned above, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 08.11.2023

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CFMARC for an amount Rs.3,08,42,305/- (Rupees Three Crores Eight Lakhs Forty Two Thousand Three Hundred Five Only) as on 19.08.2019 and interest thereon along with other charges

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

OFFICE/PREMISES NO 201-A ON 2ND FLOOR ADMEASURING 3606 SQUARE FEET OF CARPET AREA INCLUSIVE OF TOILET, NITCHES, AHU ELECTRICAL ROOMS ETC., IN THE COMMERCIAL BUILDING NO. 19, WING -A. PINNACLE CORPORATE PARK SITUATED ON LAND BEARING CTS NO. 4207 (PT) OF VILLAGE KOLE KALYAN, TALUKA ANDHERI, MOTILAL NAGAR BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI - 400052 MAHARASHTRA ALONG WITH CAR PARKING SLOT IN THE BASEMENT OF THE SAID BUILDING

Authorised Office CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED Date: 08.11.2023

acting in its capacity as Trustee of CFMARC Trust-IIHFI

NIRAV COMMERCIALS LIMITED (CIN: L51900MH1985PLC036668)

Regd. Office: Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup-investors.com/ncl
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR **ENDED 30TH SEPTEMBER, 2023**

Sr.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended
No.		30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	6.56	4.83	10.51
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax, Exceptional and/or	0.66	0.54	0.87
	Extraordinary items)			
3	Net Profit/(Loss) from the period before Tax (after Exceptional	0.66	0.54	0.87
	and/or Extraordinary items)			
4	Net Profit/(Loss) from the period after Tax (after Exceptional	0.63	0.42	0.67
	and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive income for the period	0.63	0.27	0.62
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other			
	Comprehensive Income (after tax)]			
6	Equity Share Capital	0.39	0.39	0.39
7	Reserve (excluding revalution reserves as shown in the			
	Balance Sheet of Previous year)			24.73
8	Earning per share (before extraordinary items)(of ₹ 10/- each)			
	(not annualised):			
	a) Basic ₹	16.10	10.65	17.11
	b) Diluted ₹	16.10	10.65	17.11
9	Earning per share (after extraordinary items)(of ₹ 10/- each)			
	(not annualised):			
	a) Basic ₹	16.10	10.65	17.11
	b) Diluted ₹	16.10	10.65	17.11

- The above statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 10.11.2023
- The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under
- The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company Figures of previous period's / year's have been regrouped wherever necessary
- Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products.
- Provision for Gratuity & Leave Salary has not been done as per acturial valuation The above figures are in crores except EPS.

Dated: 10th November, 2023

For Nirav Commercials Ltd (CA. Raghav Daga

SYMBOLIC POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd. 4/10, Mythree Tower, Bommanhalli Hosur

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.						
Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch		
1.	Sandesha/ Sangeetha Kumari/ Vinoda Naik/ LBMNG00005134006	(As Described In The Loan Document/ Property Document Covering S No.3 36A, Brahma Lingshwara Anugrha Mudelkada Muniyal Post Varanga S No.3 36A Ajekaru Hobli of Karkala Taluk, Within Varanga Village Panchayath Limits, Karnataka Udupi- 576101 (admeasuring an Area of 404.69 Sq Mtrs North: Remaining Portion of Same Sy No. South: Remaining Portion of Same Sy No. East: Remaining Portion of Same Sy No. West: Road Reserved In Remainign Portion of Same Sy No./ Date of Symbolic Possession On/ 07/11/2023.	19.06.2023 Rs. 9,71,116.00/-	Mangalore		
The	ahove-mentioned born	owers(s)/ quarantors(s) are hereby given a 30 day noti	ce to renay the a	mount else		

the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per

the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date: November 10, 2023 Authorized Officer Place: Mumbai

GARNET CONSTRUCTION LIMITED CIN: L45200MH1992PLC069044

Read. Office: 501/531, Laxmi Mall, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053

Statement of standalone audited financial results for the half year ended 30th, Sep 2023.

			(Rs. in lacs)	
		Standalone		
PARTICULARS	Half- Yea	Year Ended		
TARTIOCEARO	Unaudited	Unaudited	Audited	
	30-09-2023	30-09-2022	31.03.2023	
Total income from operations (net)	616.00	84.32	441.97	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or				
Extraordinary items)	353.61	(122.86)	45.70	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or				
Extraordinary items)	353.61	(122.86)	45.70	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or				
Extraordinary items)	266.91	(119.20)	29.16	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)				
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	266.91	(119.20)	34.04	
Equity Share Capital	1,390.22	1,390.22	1,390.22	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance				
Sheet of previous year			7,868.47	
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and				
discontinued operations) -				
Basic :	1,92	(0.86)	0.24	
Diluted :	1.92	(0.86)	0.24	
Nets. The chave is an extract of the detailed format of Quarterly or	ad Annual Ein	anaial Dagulta	filed with the	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the Stock Exchange vebsites, i.e. www.bseindia.com & also on company website www.garnetconstructions.com

For and on behalf of Board of Directors

Date: 10th November, 2023 Place: Mumbai

Kishan Kumar Kedia Chairman & Managing Director

sd/

SOLID STONE COMPANY LIMITED

Regd.Office: 1501, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai-400021 CIN: L26960MH1990PLC056449 Website: www.solid-stone.com **Extract of Unaudited Consolidated Financial Results for the** Quarter and Half Year ended 30th September, 2023 Rs. in lakhs (except EPS) Half Year ended Year Ended Quarter Ended 30 Sep.2023 30 Jun. 2023 30 Sep.2022 30 Sep.2023 30 Sep.2022 31 Mar.2023 **PARTICULARS**

		(Onauditeu)	(Ullaudited)	(Ollaudited)	(Ullauulleu)	(Ollauulleu)	(Addited)
1	Total Revenue from operations (Net)	579.57	602.40	728.26	1,181.97	1,396.87	3,080.31
2	Net Profit for the period (Before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary Items)	29.67	34.29	39.32	63.96	5.72	82.58
3	Net Profit for the period Before Tax						
	(After Exceptional and/or Extraordinary						
	Items and Associate Share)	30.08	33.71	39.68	63.80	6.31	82.77
4	Net Profit for the period After Tax (After						
	Exceptional and/or Extraordinary Items)	11.09	25.17	28.85	36.26	2.82	58.57
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (loss) for the period						
	(after tax) and other Comprehensive						
	Income (after tax)]	10.72	24.80	30.30	35.52	5.74	57.09
6	Paid-up equity share capital						
	(face value of Rs. 10/-)	538.00	538.00	538.00	538.00	538.00	538.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves)						
	as shown in the Audited Balance Sheet of						
	the previous year	-	-	-	-	-	1,545.58
8	Basic and Diluted Earnings Per Share						
	(EPS) (Not Annualised)	0.21	0.47	0.54	0.67	0.05	1.09
Key	numbers of Unaudited Standalone Fina	ancial Resul	ts			(1	Rs. in Lakhs)
Sr. No.		Quarter Ended			Half Year ended		Year Ended
	PARTICULARS	30 Sep.2023	30 Jun. 2023	30 Sep.2022	30 Sep.2023	30 Sep.2022	31 Mar.2023
		,	,	, ,	,	(Unaudited)	,
1	Revenue from Operations	579.57			1,181.97	1,396.87	3,080.31
2	Profit before tax	29.67	34.29		63.96	5.72	82.58
3	Profit after tax	10.68	25.75	28.48	36.43	2.22	58.38

Notes The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held

The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and Company's website www.solid-stone.com

For Solid Stone Company Limited

.... Plaintiff

Milan B. Khakhar Chairman & Managing Director DIN: 00394065

ARYA CAPITAL MANAGEMENT PRIVATE LIMITED

(CIN:U67190MH2007PTC175710)

Regd. Off.: 75, Jolly Maker Chambers II, 7th Floor, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India Tel.: +91 22 66103575 Fax: +91 22 66103576 Email: aryacapltd@gmail.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

(₹ in lacs except earnings per sha								
	Quarte	Year ended						
Particulars Particulars	Sept. 30, 2023 (Unaudited)	Sept. 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)					
Total income from operations	-	11,537.91	38,420.27					
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(2,027.24)	1,288.95	9,273.93					
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(2,027.24)	1,288.95	9,273.93					
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(2,029.73)	1,288.95	9,273.93					
Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income/(Loss)								
(after tax)]	(2,029.73)	2,110.42	(3,784.12)					
Paid up Equity Share Capital (Face value of ₹10 each)	1.00	1.00	1.00					
Reserves (excluding revaluation reserve)	(12,983.66)	(14,877.36)	(10,933.37)					
Securities Premium Account	-	-	-					
Net worth	(12,982.66)	(14,876.36)	(10,932.37)					
Paid up Debt Capital	844.88	18,199.20	844.88					
Debt Equity Ratio (in times)	(0.07)	(1.22)	(0.08)					
Earnings Per Share (of ₹10 each) (for continuing operations)								
Basic: (not annualized) (in ₹)	(20,297.30)	12,889.54	92,739.31					
Diluted: (not annualized) (in ₹)								
Earnings Per Share (of ₹10 each) (for discontinued operations)								
Basic: (not annualized) (in ₹)	Not Applicable	Not Applicable	Not Applicable					
Diluted: (not annualized) (in ₹)								
Debenture Redemption Reserve	-	-	-					
Debt Service Coverage Ratio (annualised) (in times)	-	1.77	0.43					
Interest Service Coverage Ratio (annualised) (in times)	-	1.77	3.40					

Note:

Place: Mumbai

Date: November 10, 2023

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended September 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended September 30, 2023 is available on the website of BSE at www.bseindia.com.

> For and on behalf of the Board of Directors Rahul Shukla

Arya Capital Management Private Limited Chairman

EVEREST NISARG GREENLAND DEVELOPERS PRIVATE LIMITED

CIN: U45200MH2008PTC180410 Registered address: Plot No. 77, Office No. 75, 76, 4th Floor, Mahavir Center, Sector-17, Vashi

Navi Mumbai, Maharashtra, India, 400703. Phone: 022 35592817 Email: everestnisarggreenland@gmail.com website www.engdpl.com

Date: 09/11/2023

mount Rs. in Lacs (except EPS

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Reguir Regulations, 2015 (LODR Regulations)]

Corresponding Qtr for the previous Otr ending/ **Particulars** Previous Current year ended Year ended year ended 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 (unaudited) (unaudited) (audited) 1. Total Income from Operations 2. Net Profit /(Loss) for the period (before Tax, (1423.90)(0.22)(120.45)Exceptional and/or Extraordinary items) (120.45) 3. Net Profit / (Loss) for the period before tax (1423.90)(0.22)(after Exceptional and/or Extraordinary items) (114.12) 4. Net Profit/(Loss) for the period after tax (1423.90) (0.22)(after Exceptional and/or Extraordinary items) 5. Total Comprehensive Income for the period (1423.90)(0.22)(114.12) [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax)] 6. Paid up Equity Share Capital 1.00 1.00 7. Reserves (excluding Revaluation Reserve) (2190.82) (94.78) 8. Securities Premium Account (93.78) (2189.82)20.01 9. Net worth 10. Paid up Debt Capital / Outstanding Debt 14050.40 36915.02 0.54 11. Outstanding Redeemable Preference Shares (149.82) 12. Debt Equity Ratio (16.85)0.027 13. Earnings Per Share (of Rs. 10/ each) (1141.22 (14239)(for continuing And discontinued operations) I. Basic: 2. Diluted: 14. Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve 0.79 6. Debt Service Coverage Ratio (0.00019)

Notes: (1.)The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with the stock exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 LODR Regulations). The full format of the financial results are available on the website of BSE Limited a ww.bseindia.com and also on Companies website www.engdpl.com (2.) For the other items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 the pertinent disclosures have n made to stock exchange can be accessed on www.bseindia.com

For Everest Nisarg Greenland Developers Private Limited

(0.00507)

Date: 09.11.2023 Place: Navi Mumbai

Interest Service Coverage Ratio

Mahadev Pragji Gothi - Director DIN: 09388000

0.78

Court Room No.05 THE BOMBAY CITY CIVIL COURT AT GOREGAON BORIVALI

DIVISION DINDOSHI GOREGAON COMMERCIAL SUMMARY SUIT NO: 261 OF 2022 (UNDER ORDER XXXVII OF THE CODE OF CIVIL PROCEDURE, 1908)

Plaint filed on: 25.02.2022. Plaint admitted on 20.06.2022. SUMMONS TO ANSWER PLAINT UNDERO XXXVII, R 2 OF THE CODE OF CIVIL PROCEDURE, 1908 Bank of Baroda

A Nationalised Bank constituted under the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970, having its Head Office at Baroda Bhavan, 7th Floor, R.C. Dutt Road, Vadodara-390007 and having its Corporate Office at Baroda Corporate Centre, Plot No. C-26, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 and having its Branch Office amongst other places at Bank of Baroda, Borivali (West) Branch, Building No.6, Mandapeshwar Road, Prem Nagar, Mumbai-400057. Through Constituted Attorney

Mr Deviprasad Shetty S/o Shivam Shetty

Versus

1. Mr. Norman Issodre Correa, 28, Reveloo House, Holy

Cross Road, Poinsur, Kandivali (West), Mumbai-400067

2. Mrs. Josephine Norman Correa, 28, Reveloo House, Holy Cross Road, Poinsur, Kandivali (West), Mumbai-400067 TAKE NOTICE that, this Hon 'ble Court will be moved before this Hon 'ble Judge Shri. A.V. Dhuldhule presiding in **Court Room No. 5 on 21.12.2023 at 11 :00 am** in the forenoon by the abovementioned Plaintiff for the following reliefs: -

a. That the Defendants be ordered and decreed to pay the Plaintiff a sum o Inat the Detendants be ordered and decreed to pay the Plaintin a sum of Rs. 6,28,702.26/- (Rupees Six Lakhs Twenty Eight Thousand Seven Hundred Two Rupees and Paise Twenty Six Only) as per the particulars hereto annexed and marked as Exhibit "M" together , vith interest on the said sum from the date of the Suit till Judgement and thereafter at the rate 08.9% +2% per annum for the delay till payment realization

p. The said hypothecated properties be ordered and decreed to be sold by and under the direction of this Hon 'ble Court

c. That the Plaintiff may be allowed to appropriate the net sale proceeds resulting from such sale towards payment of his claim in the Suit.

In the event of such net sale proceeds being in-sufficient to satisfy the Plaintiff's claim in full, the Plaintiff be at liberty to apply for a personal decree against the Defend ant for the balance.

e. That pending the hearing and final disposal of the Suit the CourtReceiver or some other fit and proper person be appointed Receiver of the said hypothecated properties.

That pending the hearing and final disposal of the Suit, Defendants, his servant and agents be restrained by order and injunction of this Hon'ble Court from transferring or disposing off parting with or alienating the said Hypothecated properties described in Exhibit "F". Ad-interim reliefs in terms of prayer (e) & (1). n. For the cost of the Suit

Any other relief in the nature and circumstances of the case. Given under my hand and seal of this Hon'ble Court

Dated this 26th day of October, 2023

Sealer SEAL This 26th Day of October, 2023

For Registrar City Civil Court, Dindoshi

S.K. Singhi & Partners LLP Advocates for the Plaintiff 134A, Level 13,